

February 11, 2021

BSE Limited
P. J. Towers,
Dalal Street
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code: 532371 Scrip Symbol: TTML

Dear Sir/Madam,

Subject: Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2020

Pursuant to Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Nine Months ended December 31, 2020 were published in Business Line and Navshakti on February 11, 2021. Copies of the same are enclosed for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, For Tata Teleservices (Maharashtra) Limited

Vrushali Dhamnaskar Assistant Company Secretary

Encl.: As stated above.

TENDER NOTICE

SBI Funds Management Pvt. Ltd. invites tenders from eligible vendors for Implementation of Marketing Automation Solution. The complete Request for Proposal (RFP) documents are available for download at https://www.sbimf.com/en-us/tenders

Interested bidders must submit their technical and commercial bids as mentioned in RFP documents. The Company reserves the rights to reject any or all the proposals without assigning any reason thereof. The last date for submission of proposals is 26th February, 2021 by 3 pm. For any query on this tender notice, interested bidders may contact the Head - Digital Investment Solutions



SBI Funds Management Private Limited (A Joint Venture between SBI & AMUNDI) (CIN: U65990MH1992PTC065289)

आम्ही

9th Floor, Crescenzo, C-38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex (BKC), Bandra (E), Mumbai - 400 051 | Tel: 91-22-61793000

फॉर्म नं. युआरसी-२

कंपनी अधिनियम, २०१३ च्या भाग घ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देणारी जाहीरात (कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ३७४ (बी) आणि कंपन्यांचे (नोंदणीसाठी प्राधिकत) नियम, २०१४ च्या नियम ४(१) ला अनसरून)

१. यादारे सचना देण्यांत येते की. कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम ३६६ च्या पोट-कलम (२) च्या अनुषंगाने आजपासून पंधरा दिवसांनंतर परंतु ह्यानंतरचे तीस दिवस संपण्यापूर्वी महाराष्ट्र, मुंबई येथील निबंधकांकडे एक अर्ज करण्याचा प्रस्ताव आहे की, मे. टान्स्कॉन एंटरप्रायजेस, एक भागीदारी संस्था ची नोंदणी कंपनी अधिनियम, २०१३ च्या चॅप्टर ददख भाग । अंतर्गत शेअर्सनी मर्यादित एक कंपनी म्हणून व्हावी.

२. प्रस्तावित कंपनीची मुख्य उद्दिष्टे खालील प्रमाणे :-

भारतात किंवा परदेशांत बिल्डर्स डेव्हलपर्स इन्फास्टकचरल डेव्हलप्रमेंट काँटॅक्टर्स काँट्रॅक्टर्स, डिझायनर्स, डेकोरेटर्स, कन्सल्टंटस, इस्टेट एजंटस आणि प्रॉपर्टी डिलर्स चा व्यवसाय चालवणे आणि कोणत्याही जमीनी, इमारती, मिळकती, रिअल किंवा पर्सनल इस्टेट, विकास अधिकारी हस्तांतरण किंवा कोणत्याही धारणाच्या पिढीजात संपदा किंवा निवासी. वाणिज्यिक, औद्योगिक किंवा अन्य कारणांसाठी वर्णन केलेल्या संपदा आणि त्या संबंधातील कोणतेही अधिकार, सुविधाधिकार, लाभ आणि हक्क खरेदी, संपादन, धारण करणे, विकणे, त्यात व्यापार, गुंतवणूक, बांधकाम, विकास करणे, सल्ला देणे, भाडेपटट्याने देणे. सांभाळणे. हस्तांतरित. अभिहस्तांतरित करणे. पटट्याने घेणे.

प्रस्तावित कंपनीच्या ड्राफ्ट मेमोरँडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनची एक प्रत ट्रान्स्कॉन ट्रायम्फ, ओशिवरा गाव, विरा देसाई रोड, ओबेरॉय स्प्रींग्ज जवळ, ऑफ न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०० ०५३, महाराष्ट्र येथील कार्यालयात पाहता येईल. ४. याद्वारे सूचना देण्यांत येते की, ह्या अर्जास कोणत्याही व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी

त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपांत रजिस्टारला सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टीट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र. ६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मानेसार, जिल्हा गुरगाव (हरयाणा), पिन कोड-१२२०५० येथे ह्या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून एकवीस दिवसांत कळवावेत आणि त्याची एक प्रत कंपनीला तिच्या नोंदणीकत कार्यालयांत द्यावी. दिनांक : ११ फेब्रुवारी, २०२१

ठिकाण : मुंबई

अ.

प्रवर्तनातून एकूण उत्पन्न

(कर आणि अपवादात्मक

कालावधीसाठी निव्वळ (तोटा)

करपूर्व कालावधीसाठी निव्वळ

कालावधीसाठी करोत्तर निव्वळ

कालावधीसाठी एकण

सर्वसमावेशक (तोटा) (कालावधीसाठी करोत्तर निव्वल

(तोटा) आणि करोत्तर इतर

सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)

भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)

मूलभूत आणि सौम्यिकृत (रु.)

3. अपवादात्मक बाबींमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो

तोट्यात भारभत केले.

इतर इक्विटी (राखीव सह) प्रति भाग (तोटा) (प्रत्येकी रु. १०

चे दर्शनी मूल्य)

टिपा :

(तोटा)

धरून)

(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)

ट्रान्स्कॉन एंटरप्रायजेस साठी सही / -भागीदार

१. ट्रान्स्कॉन डेव्हलपर्स प्रा. लि. २. किर्ती केडिया

टाटा टेलीसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड

नोंद. कार्यालय: डी-२६, टीटीसी इंडस्टीयल एरिया, एमआयडीसी सानपाडा, पी. ओ. तुर्भे, नवी मुंबई - ४००७०३

दू : ९१-२२-६६६१ ५१११, ई-मेल : investor.relations@tatatel.co.in वेबसाईट : www.tatateleservices.com

कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन नंबर: एल६४२००एमएच१९९५पीएलसी०८६३५४

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यासाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

३१ डिसेंबर

2088

(अलेखापरिक्षित)

(२७०.९९)

(२७६.८५)

(२७६.८५)

(२७५.४५)

१,९५४.९३

(१.४२)

संपलेली तिमाही

३० सप्टेंबर.

2020

लेखापरिक्षित)

(३२८.१५)

(३४१.१९)

(३४१.१९)

(३३९.६८)

१,९५४.९३

(१.७५)

आणि www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (http://www.tatateleservices.com) वरसुद्धा उपलब्ध आहे.

आदेश पारित केला आणि पुढे आदेश दिला की, ह्या रकमेचा पुन्हा आढावा किंवा पुनर्गणन केले जाणार नाही.

ने रु. ६३९.३९ कोटीचे प्रदान केले आणि सध्याच्या एससी आदेशांचे पालन करण्याचे सुनिश्चित करेल.

डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी एक अपवादात्मक बाब म्हणून जाहीर केली आहे.

नऊ महिन्यांसाठी एक अपवादात्मक बाब म्हणून जाहीर केली आहे.

महिन्यांसाठी एक अपवादात्मक बाब म्हणून जाहीर केली आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या दिनांक ३१ डिसेंबर. २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. दिनांक ३१ डिसेंबर, २०२०रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com

युनिफाईड ॲक्सेस सर्व्हिस लायसन्स ॲग्रिमेट मधील व्याखे प्रमाणे ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू ('एजीआर') आणि ग्रॉस रेव्हेन्यू ('जीआर') च्या व्याख्ये संबंधात ऑपरेटर्सचे अपील खारीज करणारा व डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स (डीओटी) अपील मान्य करणारा न्यायनिर्णय २४ ऑक्टोबर, २०१९ रोजी (''न्यायनिर्णय'') नामदार सर्वोच्च न्यायालयाने ('एससी') उद्योषित केला. ३१ मार्च, २०२० रोजीस टीटीएमएल ने वरील एससी न्यायनिर्णय व ह्या प्रकरणातील त्यानंतरचे आदेश यापासून उदभवणाऱ्या एलएफ, एसयुसी, व्याज, दंड आणि प्रयोज्य असे दंडावरील व्याज ह्यासाठी रु. २,४२३.३७

- २० जुलै, २०२० रोजी, एससी ने सुधारणा अर्जाचा भाग म्हणून डीओटीने दाखल केलेल्या वसुलीयोग्य रकमेशी संबंधित विवरण मान्य करणारा एक

- १ सप्टेंबर, २०२० रोजी, एससी ने ऑपरेटर्सना डीओटी ने दावा केलेल्या एकूण उर्वरित थकबाकीपैकी १०% रकम ३१ मार्च, २०२१ रोजी किंवा

त्यापुर्वी प्रदान करण्याचे आणि उर्वरित रकम जी दरवर्षाच्या ३१ मार्च पर्यंत देय असेल ती १ एप्रिल, २०२१ पासून सुरु करत ३१ मार्च, २०३१ पर्यंत हप्त्याने

भरण्याचे निर्देश दिले. एससीच्या निर्देशांनुसार २८ सप्टेंबर, २०२० रोजी टीटीएमएलने एससी आदेशाप्रमाणे प्रदान करण्याची लेखी हमी दिली. टीटीएमएल

त्या परिणामी. कोणत्याही बाधेशिवाय आणि दरदष्टीने. ३० सप्टेंबर. २०२० रोजी संपलेल्या अर्ध वर्षात टीटीएमएल ने एससी आदेशात अंतिम म्हणन

सांगितलेल्या एजीआर थकबाकीच्या रकमा तसेच ३१ मार्च, २०२० पर्यंत तरतुद आणि तारखेपर्यंत टीटीएमएल कडून ज्यासाठी मागण्या मिळाल्या नव्हत्या

त्या कालावधीसाठीच्या रकमांमधील फरकाच्या रकमेला परिणास्वरूप देण्यासठी रू. ८२७.२८ कोटींची वाहीव तरतद नोंदवली ३१ डिसेंबर. २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत टीटीएमएलने एजीआर दायित्वावरील व्याज हिशोबात धरणे सुरु ठेवले. रकमेची तरतुद कायद्याने उपलब्ध असलेल्या टीटीएमएल च्या

- १ सप्टेंबर, २०२० दिनांकीत आदेशाच्या निर्देश/स्पष्टीकरण साठी टीटीएमएल ने टाटा टेलीसर्व्हिसेस लिमिटेड (टीटीएसएल) बरोबर ११ जानेवारी,

२०२१ रोी एक संयुक्त अर्ज सादर केला ज्यामध्ये अन्य गोष्टीसह टीटीएमएल आणि टीटीएसएलने एससीला डीओटीने दाव केलेल्या रकमांमधील चुकीच्य

त्रुटी व गणन त्रुटींच्य दुरुस्त करण्यास टीटीएमएल व टीटीएसएल ला परवानगी द्यायची विनंती केली. सदर अर्ज अजुनही सुनावणीसाठी यावयाचा आहे.

(ए) ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी पुनर्रचना खर्च-निरंक (३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी रु. ४.४६ कोटी,

३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी रु. २०.६७ कोटी व ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी रु. ४६.७९ कोटी) (बी) ३० जून, २०१९ रोजीस कंपनीने रास्त मूल्य वजा विक्रीचा खर्च ह्या आधारे तिच्या सीएमबी मालमत्तांच्या वसलीयोग्य रकमेचा आढावा घेतला

(सी) योजनेच्या प्रभावी तारखेरोजीस (१ जुलै, २०१९), खालील बाबतीत इंड एएस तरत्दींच्या अनुपालनात कंपनीने रु. ९१.२७ कोटी नफा आणि

आणि ३१ मार्च, २०१८ रोजी संपलेल्या वर्षात नोंदवलेल्या नादुरुस्तीचा अंशिक परतावा म्हणून रु. १८४.४७ कोटींची रकम नोंदवली आणि ती ३१

टीटीएमएल आणि टाटा टेलिसर्व्हिंसेस लिमिटेड ('टीटीएसएल') यांच्यातील दिनांक २९ जून, २०१९ च्या कर्ज करारानुसार, टीटीएमएलने सदर

करारातील अटी आणि शर्तींप्रमाणे टीटीएसएलकडून रु. ८२५ कोटी कर्जाऊ घेतले आणि कर्जाचे गणन त्याच्या रास्त मूल्याने केले आणि त्याचे वर्गीकरण रु. ७४८.२३ कोटी रकमेचे कर्ज आणि रु. ७६.७७ कोटी रकमेची इक्विटी या दरम्यान केले. ३० जून, २०१९ रोजीस, ईआयआर (इफेक्टीव इंटरेस्ट रेट) पध्दत वापरून कर्जफेडीच्या तरतुदीच्या खर्चात रु. ७४९.४१ कोटी हे कर्जाच्या ऋण घटकाचे धारण मूल्य आहे. १ जुलै, २०१९ रोजीस, व्यवस्थेच्या योजनेनुसार, रु. ८२५ कोटींच्या दर्शनी मूल्याच्या सदर कर्जांपैकी रु. ८१८.०६ कोटी रकमेचे (कर्जफेडीच्या

तरतुदीचा खर्च रु. ७४३.११ कोटी) कर्जाचे दर्शनी मूल्य त्याच शर्तीवर बीएएलकडे हस्तांतरित केले आणि रु. ७४.९५ कोटींची फरकाची रक्कम

(प्रारंभिक गणनावरील इक्विटी म्हणून मोजलेल्या रु. ७६.७७ कोटींमधून उद्भवलेले समायोजन असलेली) ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या

सीएमबीच्या विभक्तीकरणाच्या योजनेनुसार टीटीएमएलच्या भागधारकांनी प्राप्त केलेल्या बीएएलच्या समभागांना टीटीएमएलने तिच्या

भागधारकांना केलेले वितरण म्हणून गृहित धरले असून ते योजनेनुसार विचारात घेतलेले बीएएल शेअर्सचे रास्त मृल्याच्या (रु. ५० कोटी)

सापेक्ष योजनेच्या प्रभावी तारखेस १ जुलै, २०१९ रोजीस बीएएलच्या शेअर्सचे रास्त मूल्य असलेल्या रु. ३३.६८ कोटी इतके गणले आणि

भागधारकांना मोबदल्याची रास्त मूल्याच्या समायोजनाची रु. १६.३२ कोटींची तफावतीची रक्कम ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या नऊ

(डी) ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्थ वर्षासाठी एलएफ व एसयुसी प्रती रु. ७७९.८१ कोटींची अतिरिक्त तरतुद केली आहे. (३१ डिसेंबर,

संपलेल्या नऊ महिन्यांसाठी रु. १,९१९ कोटी आणि ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी रु. २,४६७.३५ कोटी) टीप २ बघा.

४. वरील वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि १० फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने

२०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी रु. निरंक, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी रु. १३.०४ कोटी व ३१ डिसेंबर, २०१९ रोजी

कायदेशीर अधिकार, दावे, उपाययोजना आणि हेतंना काटेकोरपणे बाधा येऊ न देता अकाऊंटींग स्टॅंडर्डसच्या अनुपालनांत केली आहे.

३१ डिसेंबर.

2020

अलेखापरिक्षित)

(२९७.९५)

(२९७.९५)

(२९७.०९)

१,९५४.९३

(१.५२)

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. विकाश कमल अरोरा हे वेर्स्टन हायवे लगत. ठाकर गाव लगत. ब्रॉडवे थिएटर जवळ, मुंबई उपनगर, महाराष्ट्र-४०० ०६६ येथील २३ वा मजला फ्लॅर क २३०१ सीरीएस १६८ रहेजा रिफ्लेकेशन्स ओडीस्सी चे ५०% अविभाजित शेअर्स धारक यांचे दि. २९/११/२०१८ रोजी निधन झाले. सध्या श्रीम. दिपाली विकाश अरोर श्री. विकाश कमल अरोरा यांची पत्नी यांनी त्यांचे ५०% अविभाजित शेअर्मचा टावा केला आहे आणि सोसायटीकडे अर्ज केला आहे.

याद्वारे सोसायटीच्या

/मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर ५०% शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंव वारसांकडन किंवा अन्य दावेदार किंवा दावेदारांकडन आक्षेपकर्ता किंवा आक्षेपकर्त्यांकडून काही दावे किंव आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या ५०% अविभाजित शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासार्ठ त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या/ आक्षेपांच्य पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या . ग्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील ५०% अविभाजित शेअर्स आणि हितसंबंधाशी सोसायटीच्या उपविधीतील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास गोसायटी मोकळी असेल.

विशाल आर. यादव वकील, मुंबई उच्च न्यायालय १०२, तनिष्का कमर्शियल प्रिमायसेस कांदिवली (पू), मुंबई ४०० १०१ फोन: २८४६०८३३/९८९२२ २२००५ र्इमेल-adv.visharlvadav@gmail.cor ठिकाण: मुंबई

तमाम जनतेस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की. श्री. प्रविण बलदेवभाई पटेल कडन गाव मौजे नवघर, येथिल स.नं. ४४ व ४६, प्लॉट नं ५३ व ५४ या जमीन मिळकती वरील बांधलेर्ल इमारत काजल को. ऑप. हौ. सो. लि., मधील सदिनका क. ए/२०२, दुसरा मजला, क्षेत्र ७८९ चौ. फुट, वसई (प), जि. पालघर, चे (१) दि ३१.०७.१९८१ मध्ये देढिया बिल्डर्स (लिहुण देणार) आणि शकंतला अरविंद कापडीया (लिहण घेणार), (२) दि. ०८.०६.२००७ मध्ये शकंतला अरविंद कापडीया (लिहुण देणार) आणि नरशीराम दर्गाजी प्रजापती / घेनाराम मावार्ज ग्रजापती (लिहुण घेणारे), (३) दि १५.०३.२०११ मध्ये नरशीराम दर्गाजी प्रजापर्त घेनाराम मावाजी प्रजापती (लिहुण देणारे) आणि किरीट चिमणलाल पटेल (लिहण घेणार) यांचा मध्ये झालेल्या ३ करारनामाची ओरिजनल प्रत व सदर सदनिकेचा शेअर सर्टीफिकेट क्र. ८ व शेअर नं. ३६ ते ४० हे गहाळ झाले आहते व सदर मालकानी सर्व कागदपत्र सोसायटीच्य दफ्तरी दाखल करून, डुप्लीकेट शेअर सर्टीफिकेट

मिळवने करीता अर्ज केला आहे. तरी सदर तीन करारनामाची ओरिजनल प्रात व शेअ सर्टीफिकेटची ओरिजनल प्रत कोणत्याही इसमास मिळाल्यास त्यांनी खालील पत्यावर संर्पक साधावा किंवा कोणत्याही इसमांचा किंवा संस्थेच कोणत्याही प्रकारचा सदर वर नमद मिळकतीव गहाण, दान, दावा, बक्षीस, करार, वापरवहीवट कब्ना, भाडेपद्रटा, आदी हकक व हित संबंध त्यांनी त्याची लेखी हरकत पुराव्य सहीत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या पासुन १५ दिवसांचे आत खालील पत्यावर कळवावे अन्यचा कोणाचाही कोणात्याही प्रकारे हकक व हित संबंध नाही व असल्यास तो त्यांनी कायमचा सोडून दिला आहे असे समझले झाणार,

सही /-ॲड. अनिश कलवट ए/जी-२, दिवाण निकेतन, नागेश्वर मंदिर समोर दिवाणमान, वसई (प), ता. वसई, जि. पालघर ठिः वसई दि: ११.०२.२०२१

हयाची नोंद ध्यावी.

(प्रति शेअर माहिती सोडून रु. कोटीत)

३१ डिसेंबर,

2088

८१८.८६

(९९२.२८)

(२,८४०.१६)

(२,८४०.१६)

(२,८३९.२२)

१,९५४.९३

(१४.५३)

संपलेले वर्ष

३१ मार्च,

2020

(लेखापरिक्षित)

१,०७७.७४

(१,२८३.८३)

(३,७१४.११)

(३,७१४.११)

(३,७१३.४६)

१,९५४.९३ (१९,४३४.०९)

(१९.00)

संपलेले नऊ महिने

(लेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित)

३१ डिसेंबर,

2020

(९२८.५८)

(१,७०८.३९)

(१,७०८.३९)

(१,७०७.१०)

१,९५४.९

(४७.১)

Capgemini

लिक्विडहब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

सीआयएन:यु७२२००एमएच२००३पीटीसी३४०९६७ नोंदणीकृत कार्यालय: २रा मजला, ए ब्लॉक, ए विंग, आयटी १ आणि आयटी २, ऐरोली नॉलेज पार्क, ठाणे बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई, ठाणे-४०० ७०८, महाराष्ट्र, भारत, **फोन क्र.:** ०२२-७१४४४२८३

कंपनी योजना याचिकेच्या सुनावणीची सुचना राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर लिक्विडहब ॲनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि लिक्विडहब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सह कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड दरम्यान एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रकरणात कंपनी योजना अर्ज क्र. १०४२ सन २०२० मधील कंपनी योजना अर्ज क्र. १०९२ सन २०२०

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३०-२३२ अन्वये

सूचना घ्यावी की, लिक्विडहब ॲनलिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि लिक्विडहब इंडिया प्रायव्हेट लिपिटेडमह कॅपर्नेपिनी टेक्नॉलॉनी मर्ल्डिमेम इंडिया लिपिटेड आणि त्यांच्या मंबंधित भागधारकांच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या मंजरी आदेशा करिता कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि इतर प्रयोज्य तरतदीन्वर्ये कंपनी योजना याचिका २१ जानेवारी. २०२१ रोजी याचिकाकर्ता कंपन्याद्वारे सादर करण्यात आली होती आणि ती २१ जानेवारी, २०२१ रोजी सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ ("एनसीएलटी") द्वारे दाखल करण्यात आली होती. सदर याचिका ११ मार्च, २०२१ रोजी अंतिम सुनावणी आणि निकालाकरिता निश्चित करण्यात आली आहे रनसीएलटी मंजर/परवानगी दिलेल्या आदेशासह एनसीएलटीकडे दाखल केलेल्या कंपनी योजना याचिका क्र. १०९२ सन २०२० ची प्रत याचिकाकर्ता कंपन्यांच्या नोंदणीकृत कार्यालयातून आणि/िकंवा वकील एएलएमटी लिगल, वकील आणि सॉलिसिटर्स, यांच्या ११०४ए, रहेजा चेंबर्स,

जर तम्ही सदर कंपनी योजना याचिकेसाठी कोणतेही सादरीकरण/हरकत घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला सुनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान २ दिवस अगोदर याचिकाकर्ता कंपन्यांच्या वकीलांच्या कार्यालयात (विरोध/सादरीकरणाच्या पार्श्वभूमीसह) असे सादरीकरण/हरकत पाठविण्याची विनंती करण्यात येत आहे. विहित कालावधीत कोणतेही सादरीकरण/हरकत प्राप्त न झाल्यास एकत्रिकरणाची प्रस्तावित योजना आणि याचिकेसाठी तेथे नादरीकरण/हरकत नसल्याचे गृहित धरण्यात येईल.

फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ येथील कार्यालयातून विनामूल्य प्राप्त करता

लिक्विडहब इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकरिता स्जित सरकार (डीआयएन:०००२६४१७)

Complainant CC/18/15

Opponent 1

Opponent 2

दिनांक : ८ फेब्रुवारी, २०२१

BEFORE THE STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION FOR MAHARASHTRA AT MUMBAI old secretariats building, ground floor, Opp Jahangir Arts Gallary, M.G. Road,

Kalaghoda, Mumbai - 400032

Complaint No. 2018/15

Mr. Amarpreet Singh Chada . Mr. Satpreet Singh Chada

Res: Plot No. 395, Manmohini Building, 16th Road, Bhandra (W), Mumbai- 400050.

. Monarch Brookfields LLP

Survey R. No. 113/0. Akurli Village, Panvel, Raigarh - 410 206.

. Mr. Gopal Amar Thakur. Partnei Flat No. 701 7th Floor Dheerai Palace

Near Hira Marriage Hall, Ulhasnagar, Thane - 421 001

Karia Realtors Shop No. 2, Mahavir Heritage, Sector 35 G,

Kharghar, Navi Mumbai - 410 210

Opponent 3 **Public Notice**

Take Notice That the Complainant above named has/ have filed Complain No. 18/15 before, State Consumer Disputes Redressal Commission for Maharashtra at Mumbai Whereas the Complaint above mentioned was listed before the Commission for the nearing/ submission but as it is not possible to serve the notice by regular service, to Opponent No. 1 to 3, hence the Hon'ble Commission ordered the service by substituted

Notice is hereby given to Opponent No. 1 to 3, that if you wish to contest the Appeal you are required to remain present on 27/04/21 at 10.30 a.m. in person or by pleader duly nstructed and produce the documents in your defence on which you desire to rely on TAKE FURTHER NOTICE THAT in default of your appearance on the date and time above mentioned the Complaint will be proceeded for determination in your absence and no further Notice in relation thereto shall be given.

Given under my hand and this 04th day of February, 2021 Mumbai

seal

Registra State Consumer Disputes Redressal Commission Maharashtra, Mumba

PUBLIC NOTICE GOVERNMENT OF MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTES REDRESSA COMMISSION, MAHARASHTRA STATE NAGPUR CIRCUIT BENCH, NAGPUR.

(Under the Consumer Protection Act 1986 Building No. 1, Civil Lines, Nagpur-440001

A/19/106 A/19/107 Ashok G. Bhagwat - V Mehandarial Shah & Oth nt. Sudha S. Bhake & Other A/19/108 A/19/109 Ashok G. Bhagwat - Vs-Jmesh V. Poreddiwar & Other Smt. Nalinibai Devaikar & Othe A/19/111 Ashok G. Bhagwat - Vs A/19/110 Ashok G. Bhagwat - Vs-Amol M. Karthalkar & Other N.V.R. Naidu & Other A/19/112 A/19/113
Ashok G. Bhagwat - VsSameer B. Deo & Other Kishor M. Madhurwar & Other

A/19/114 Ashok G. Bhagwat - Vs-Smt. Asha P. Hedao & Other

Smt. Asha P. Hedao & Other

Respondent: - 6) Smt. Gauri Kiran

Deotale, R/o Flat No. 101, Abhishek, Shere
Punjab Society, Plot No. 55, Mahakali
Caves Road, Andheri East, Mumbai.
Whereas Appeal No. A/19/106, A/19/107,
A/19/108, A/19/109, A/19/110, A/19/111,
A/19/112, A/19/113, A/19/114, Appeal
against respondent. You respondent are
hereby summons to appear before this
Commission on 02/03/2021 at 10.30 A.M. at
above address either in person or through
your authorized representative/ Counsel. It
you fail to attend on the said date, time and
place before this Commission, this
Commission may decide the appeal exparte.
Sudd Honotice given under my hand the
seal of the Commission. Nagpur. Date: 17/12/2020

Sci. Registrar(Legal)
Sc. D.R. C., Maharashtra
Nagpur Circuit Bench, Nagpur

PUBLIC NOTICE

This is to bring in the notice of Genera Public at large that Late Jasmine Kurbanali Lokhandwala is the Owne and bonafide members of Roval Palace Navghar, Vasai (West), Tal: Vasai, Dist Palghar, holding Flat No. B/108 and holding Share Certificate No. 35 comprising 5 shares bearing distinctive

shares nos. 051 to 055. That Late Jasmine Kurbanal Lokhandwala was unmarried and passed away on 10.08.2019 and he nother being the legal heir has made an application to the Secretary o Royal Palace Co-op Hsg. Soc Ltd, for transfer of said share certificate along with 5 shares of flat no. B/108 alon with the interest of the decease member in the capital / property of the society on her name after obtaining n objection from other legal heir of the leceased and by following the due procedure of law.

If any person/institute/firm/company is having any objection for the said transfer shall submit his/her/thei objection in writing to the below mentioned address within 15 days from publication of this Public notic failing which no future claims if any shall be considered, please note

Advocate Anish Kalvert. A-G/2, Dewan Niketan CHSL Diwanman, Vasai (W), Dist. Palghar Dt. 11.02.2021

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही खालील **परिशिष्टा** मध्ये सविस्तरपणे नमूद केलेल्या अपार्टमेंट कार पर्कींग आणि अविभाजित अधिकार ("**सदर प्रीमायसेस**") या संदर्भात श्रीमती, संगीता नारंग आणि श्री. गोपाल नारंग (**"मालक**") दोघेही सध्या राहणार डेल्फी, ७ वा मजला, नरगिस दत्त रोड, पाली हिल, वाद्रे (पश्चिम), मुंबई – ४०० ०५० यांच्या हक्कांची चौकशी करीत आहोत .

कोणाही त्यक्तीचा मदर पीमायमेम किंवा तिच्या कोणत्याही भागाबाबत विकी विकीचा करार हस्तांतरण, असाइनमेंट, अदलाबदल, इजमेंट, अधिकार,हित, भाग, तारण, टायटल डिड अंतर्गत तारण, भाडेकरार पोटभाडेकरार भाडेकरू भाडे परवाना उपपरवाना शल्क भेट विश्वस्त मत्यपत्र वसीहत, वारसा, देखभाल, ताबा, कुटुंब व्यवस्था, तोडगा, अविभाजित हित, लीन, लीज-पेन्डेस, डिक्री.कोणत्याहि न्यायिक प्राधिकरणाचा आदेश किंवा इतर कोणत्याही प्रकारे दावा ("दावा") असल्यास त्यांनी खालील सही केलेल्यांना खेतान ॲन्ड कंपनी, ॲडव्होकेटस, वन वर्ल्ड सेन्टर, टॉवर-१, १३ वा मजला, ८४१ सेनापति बापट मार्ग, एलिफन्स्टन रोड, मुंबई ४०००१३ येथे प्रकाशनाच्या तारखेपासन १४ (चौदा) दिवसांच्या आत लेखी स्वरुपात आवश्यक त्या कागदोपत्री पराव्यासंहीत सूचीत करण्याची विनंती करण्यात येत आहे. अन्यथा, असे कोणतेही दावे अस्तित्वात नाहीत आणि दावेदारांनी सदर दावे वापरण्याचा अधिकार सोडून दिले आहेत असे गृहित धरले जाईल.

परिशिष्ट (सदर प्रीमायसेसचा तपशील)

नोदंणीकृत जिल्हा मुंबई उपनगर, तालुका बोरीवली, गाव गोरेगाव येथील सीटीएस क्रमांक १ए/१/बी/७ए/१ असलेली मोजमापीत १७१२४.४५ चौरस मिटर असलेल्या जमीनीवरील (**"जमीन** ") विंडसर ग्रॅंड रेसिडेन्सेस म्हणून ज्ञात इमारतीच्या ("**इमारत**") (**I**) "सी" विंग मधील २७ व्या आणि २८ व्या राहण्यायोग्य मजल्या वरील (म्हणजेच ३२ व्या आणि ३३ व्या लेव्हल वरील) एकत्रीत मोजमापीत ६२४५ चौरस फूट चटईक्षेत्र असलेले निवासी अपार्टमेन्टस क्रमांक ३२०१ आणि ३३०१ (**"अपार्टमेन्टस**") सोबत (॥) इमारतीच्या स्टील्ट लेवलवरील अनुक्रमांक एस–१/१४४, एस–१/१४५, एस–१/१४६,एस–१/१५१, एस–१/१५२ आणि एस–१/१५३ असलेले ६ बंधिस्त कार पार्कींग जागा ; आणि (॥) अपार्टमेन्टस संबंधीत असलेले सामाईक क्षेत्र आणि सुविधा, मर्यादित क्षेत्र आणि सविधा, भाडेपदे जमीनी वरील कायमस्वरुपी हक्क यांचे १.६२% अविभाजित अधिकार, हक्क आणि हित, आणि विंडसर ग्रॅंड रेसिडेन्सस कॉन्डोमिनियम मध्ये १.६२% मतदानाच्या हक्कासहीत (" **अविभाजित अधिकार**")

> खेतान ॲन्ड कं. करिता सही/ -

हर्ष परीख भागीदार

KEDIA CONSTRUCTION CO. LTD. CIN No. L45200MH1981PLC025083

दिनांक : ११.०२.२०२१

स्थान : मुंबई

Reg. Office: 202, A-Wing, Bldg. No. 3, Rahul Mittal Industrial Estate, Sir. M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059

Un-Audited Financial Result for the Quarter and Nine Month Ended 31st December, 2020

Extract of Statement of Un-Audited Financial Results for the Quarter and Nine Month Ended Dec, 31 2020

Scrip Code: 508993 ₹in Lacs(Except per share data) **Quarter Ended** Nine Months Ended Year Ended

	Quarter Lilueu			Mille Moll	rear Ended	
Particulars	31-Dec-2020	30-Sep-2020	31-Dec-2019	31-Dec-2020	31-Dec-2019	31-Mar-2020
		Un-Audited		Un-A	Audited	
Total Income from Operations	6.64	7.56	9.00	22.69	29.05	38.49
Net Profit for the period (before Tax, Exception and/or Extraordinary Items)	2.37	3.48	6.25	11.42	14.09	13.35
Net Profit for the period before Tax (after Exception and/or Extraordinary Items)	2.37	3.48	6.25	11.42	14.09	13.35
Net Profit for the period after Tax (after Exception and/or Extraordinary Items)	6.19	2.89	5.23	13.94	10.26	9.74
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensive Income (after tax)	6.19	2.89	5.23	13.94	10.26	9.74
Equity Share Capital	150.00	150.00	150.00	150.00	150.00	150.00
Earning per Share (of Rs.5/- each) Basic & Diluted	0.21	0.10	0.17	0.46	0.34	0.32

Notes:

(1) The above is an extract of the details format of Quarterly / Nine month ended Financial Results filed with the BSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results are available on the website of BSE and on the Company's website at www.kcclindia.in

> For Kedia Construction Co. Ltd. Murlidhar Gupta Director DIN: 01644167

Thane, 10th February, 2021

(CIN: L24110MH1993PLC072194)

Website: www.revatiorganics.in *Email: revati.organics9@gmail.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31.12.2020

	(Rs. In lacs							
	Particulars	For the quarter ended 31.12.2020 (Unaudited)	Corresponding Quarter ended 31.12.2019 (Unaudited)		For the period ended 31.12.2020 (Unaudited)	Corresponding period ended 31.12.2019 (Unaudited)	For the period ended 31.03.2020 (Audited)	
1] 2]	Total income from Operations Net Profit / (Loss) from continuing operations after tax	11.75 0.21	6.63 3.50	10.00 -0.96	21.75 -3.44	6.66 -2.62	12.79 -0.19	
3]	Net Profit / (Loss) from discontinued operations after Tax	-	-	-	-	-	-	
4]	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) and Other Comprehensive Income for the period)	0.21	3.50	-0.96	-3.44	-2.62	-0.19	
5]	Equity Share Capital (Face Value Rs.10 per Share)	300.00	300.00	300.00	300.00	300.00	300.00	
6]	Reserves Excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-146.46	-146.27	-146.46	-146.46	-146.27	-146.27	
7]	Earnings per share (Face Value Rs. 10 per share):							
	(a) Basic (b) Diluted	0.007 0.007	0.116 0.116	N.A. N.A.	N.A. N.A.	N.A. N.A.	N.A. N.A.	

The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under

ii) The above results are in compliance of Indian Accounting Standards (INS AS) notified by the Ministry of Corporate Affairs The results for the previous periods have been restated to comply with Ind AS and are comparable on like to like basis iii) Statement of reconciliation of net PAT under IND AS and net PAT reported under previous Indian GAAP (IGAAP) for the previous

> For and on behalf of the Board DIN: 00434171 Executive Director

FREE PRESS

The spirit of Mumbai

is now 93 years old!

www.freepressjournal.in

जाहीर सूचना तमाम जनतेला याद्वारे सचना देण्यात येते की. फ्लॅट

क्र. २०४ दुसरा मजला, सी विंग शक्ती धाम को ऑप हाऊँ सोसायटी लि. नोंद क्र टीएनए/(टीएनए)/एचएसजी/(टीसी)/८२६/१९ ८६-८७) सर्वे क्र. १२९, हिस्सा क्र. ५, कॅबीन रोड, भाईंदर(पूर्व), जिल्हा ठाणे ४०११०५ येथे पत्ता असलेली मिळकतीकरिता मे. सुयोग बिल्डर्स(बिल्डर) आणि श्री. ओमप्रकाश कोटिवाल(खरेदीदार) यांच्यातील निष्पादीत ३१ ऑक्टोबर १९८३ रोजीचा विक्रीकरिताचा करार हरविले/गहाळ झाले आहे. सर्व व्यक्तीस याद्वारे कळवण्यात येते की सदर गहाळ दस्तावेजांच्या आधारावर कोणासह कोणतेही हस्तांतर करु नये जर कोणीही याआधीच व्यवहार केला असल्यास सध्यापासून ७ दिवसांत खालील नमूद पत्त्यावर लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना कळवावे. ठिकाण: भाईंदर

दिनांक :११-०२-२०२१

अर्चना अहिरे सी / २०४ शक्तीधाम. भाईंदर(पूर्व) ४०११०५

एन. श्रीनाथ (संचालक)

M/s. REVATI ORGANICS LIMITED

Regd. Office: Plot No. 45, Ganapati Bhavan, 1st Floor, M. G. Road, Goregaon (West), Mumbai - 400 062 ◆Tel.: 022-28791912,

Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financia results are available on the Stock Exchange websites. (URL: https://www.bseindia.com/)

periods is not applicable as there is no difference between net PAT under IND AS and net PAT as per IGAAP.

Place : Mumbai Date: 10/02/2021

ठिकाण : मुंबई दिनांक : १० फेब्रुवारी, २०२१

मंजुरी दिली.

संचालक मंडळाकरिता आणि च्यावतीने (डीआयएन क्र. ०००५८१३३)

Hindalco to invest ₹3,000 cr in downstream projects

Hindalco Industries, an Aditya

Birla group company, plans to invest ₹3,000 crore over the next two years in downstream projects to increase contribution of valueadded products and protect its earning from volatility on the London Metal Exchange.

Investment in increasing flat-rolled product capacity at Hirakud itself will entail an investment of ₹2,700 crore and the rest of the capex would go for producing alumina speciality chemicals.

Hindalco has developed special alumina and alumina hydrates products through inhouse technolo-

> gical innovation by its Research and Development team at its Innovation

Centre-Alumina. The company has already lined up an investment of ₹700 crore in setting up a

34,000-tonne aluminium extrusion plant at Silvassa. Satish Pai, Managing Dir-

ector, Hindalco Industries, told BusinessLine that the entire capex will be funded

through internal accruals as the debt deleveraging exercise will continue through next year. The demand-supply of

main tight leading to firm

aluminium is expected to re-

OUR BUREAU

Hindalco Industries has reported a 77 per cent in-

crease in its third-quarter net profit to ₹1,877 crore against ₹1,062 crore logged in the same period last year, on the back of higher realisation and lower cost. Revenue from operation

price trend in the coming months. Aluminium prices benchmarked to LME have increased from \$1912 a tonne to

Q3 profit surges 77% to ₹1,877 cr

₹34,958 crore (₹29,197 crore).

EBITDA during the quarter jumped 50 per cent to ₹5,521 crore (₹3,676 crore).

Consolidated gross debt of the company has come down to ₹71,996 crore (₹78.265 crore).

\$1200 in last three months. The production cost for Hindalco is expected to go up by three per cent in the March quarter due to increase in coal and other raw material prices.

Unlike serious concern raised over sharp increase in steel prices, the user industry has absorbed the rise in aluminium prices.

Pai said aluminium prices have not shot up like that of steel and there has been no such big concern like steel.

Though the sharp jump in scrap imports remain a concern, Pai said the government should ensure the end use of metal produced from the

Name of the Scheme / Type of Scheme

Taking local business global via the e-commerce route

Exports are an important engine of growth. It has and will continue to play a critical role in the revival of Indian eco-

Till recently, it took a lot of effort and time to start exporting as an entrepreneur. Today, ecommerce provides an easy and rapidly scalable route for Indian MSMEs to expand their market, generate higher foreign exchange for the country and, in the process, create employment opportunities.

Core competencies

E-commerce helps lower the entry barrier for small businesses to start or expand their

Total Income from Operations(net)

using the equity method (net of tax))

Equity Share Capital (face value of Rs.10/- each)

Particulars

Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)

Share of profit/(loss) of joint venture and associates accounted for

Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss

for the period after tax and Other Comprehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in Balance Shee

Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and



exports business by enabling them to focus on their core competencies.

Today, businesses from metros as well as tier 2 and tier 3 cities such as Roorkee, Faridabad, Siliguri, Cuttack, Dharamshala, Bilaspur, Raigarh, Coimbatore and Jodhpur, benefit from ecommerce platforms and are taking their local innovation and expertise from India to the world. As with any business move or expansion, e-

commerce exports raise its own set of questions for an entrepreneur. What exactly must be put in place to make it happen? Is e-com-

merce the right fit for my business? How does an online presence change the market for my business?

How can we address the diverse customer case across the world? Providing answers to these and insights on e-commerce exports opportunity for SMBs across Tamil Nadu, Amazon and BusinessLine are hosting a webinar, 'Taking Local

Gujarat State Petronet Limited

Corporate Identity Number: L40200GJ1998SGC035188

Regd Office: GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382 010 Tel: +91-79-66701001 Fax: +91-79-23236477

Website: www.gujpetronet.com Email: investors.gspl@gspc.in

Nine Months

31/12/2020

(Unaudited)

1,68,587.3

95,735.15

95,735.1

71.798.78

56,421.14

Quarter

31/12/2019

63,103.09

29,718.97

29,718.97

22.213.59

22.158.29

56,406.33

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED $31^{\rm st}$ DECEMBER 2020

Quarter

ended 31/12/2020

58,824.45

33,278.63

24.751.27

56,421.14

Global - Accelerate Your Exports Business with E-commerce'. The webinar will host a panel

> discussion, which will provide business owners a comprehensive primer on everything one should know about the opportunity and

how they can leverage it to build, grow and scale their exports business.

The experts in the panel include Abhijit Kamra, Director, Global Trade Amazon India; Lloyd Mathias, Angel Investor, **Business Strategist and Former** President of Tata Docomo; Shanthi Srinivasan, Managing Director, Premier Fine Linens Private Limited; and Raja Rajan, CEO, Boston Creative Company.

Consolidated Results

Nine Months

31/12/2020

(Unaudited)

7,96,464.1

2.14.878.9

2,16,520.18

1,61,490.68

1.61.332.30

56,421.14

21.09

21.09

ended

(Unaudited)

3.36.345.8

85.443.1

86,731.93

65.026.44

65.075.96

56,421.14

8.34

8.34

Quarter

31/12/2019

(Unaudited)

3,10,899.25

56.058.3

55.202.53

40,875.24

40.837.24

56,406.33

5.64

5.64

The discussion will be moderated by Thomas K Thomas, Senior Associate Editor, BusinessLine.

Chief guest

The chief guest for the event on February 13 at 4 pm is Neeraj Mittal, IAS, and MD and CEO, Guidance Tamil Nadu, the State's single window investment promotion agency. To register, click on http://bit.ly/ AMZBL or scan the QR code

DELHI JAL BOARD: GOVT. OF N.C.T. DELHI OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (PROJECT)W-IX ASHOK VIHAR, OVERHEAD TANK: DELHI-110052 Tel:27303265 Email id:projectwater9@gmail.com "STOP CORONA: WEAR MASK, FOLLOW PHYSICAL DISTANCING, MAINTAIN HAND HYGIENE"

			N.I.T. No.	04 (2020-21)			
S.	Name of Work	Amount Put	Earnest	Tender Fees	Date of Release	Last date / time of	Tender ID
No.		to Tender	Money	(Rs.) (non-	of Tender in	submission of tender	
			(Rs.)	refundable)	e-procurement	through e-procurement	
					solution	solution	
1	Replacement of raw water mains from	7,31,84,226/-	NIL Due	Rs. 1500/-	10.02.2021	10.03.2021 upto	2021_
	raw water pump house Haiderpur		to Covid			03:00 PM	DJB_199863_1
	WTP-I to Bifurcation chamber and		guidelines				
	further to channels of clarifiers in		dated				
	Haiderpur WTP Complex."		23.12.20				

Note: Any further amendment / corrigendum made in this NIT will be uploaded and can only be seen on website http://govtprocu

ISSUED BY P.R.O. (WATER)

EE(Proj)W-IX



NOTICE CUM ADDENDUM

This notice cum addendum sets changes to Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) of Tata Liquid Fund due to change in Risk-O-Meter of the scheme, w.e.f. 10th February 2021

Pursuant to calculation of risk value of the scheme's portfolio on monthly basis, based on the methodology specified by

SEBI, unitholders are hereby informed about the new Risk-O-Meter of Tata Liquid Fund:

Old Risk-O-Meter



Tata Liquid Fund

(An Open Ended Liquid Scheme)

This notice cum addendum will form an integral part of the SID & KIM of Tata Liquid Fund.

All other terms & conditions of the SID & KIM including product label of scheme read with other addendums shall

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related



TATA TELESERVICES (MAHARASHTRA) LIMITED

Regd. Office: D-26, TTC Industrial Area, MIDC Sanpada, P.O. Turbhe, Navi Mumbai - 400 703 Tel.: 91-22-6661 5111, e-mail: investor.relations@tatatel.co.in,

website: www.tatateleservices.com

Corporate Identification Number: L64200MH1995PLC086354

(Rs. in Crores, except per share data)

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND **NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020**

		Quarter ended			Nine mon	Year ended	
Sr.	Particulars	December	September	December	December	December	March
No.		31, 2020	30, 2020	31, 2019	31, 2020	31, 2019	31, 2020
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	278.41	256.66	255.06	778.37	818.86	1,077.74
2	Net (Loss) for the period (before tax						
	and exceptional items)	(297.95)	(328.15)	(270.99)	(928.58)	(992.28)	(1,283.83)
3	Net (Loss) for the period before tax						
	(after exceptional items)	(297.95)	(341.19)	(276.85)	(1,708.39)	(2,840.16)	(3,714.11)
4	Net (Loss) for the period after tax	(297.95)	(341.19)	(276.85)	(1,708.39)	(2,840.16)	(3,714.11)
5	Total Comprehensive (Loss) for the						
	period [Comprising Net (Loss) for the						
	period after tax and Other						
	Comprehensive Income/(Loss)						
	after tax]	(297.09)	(339.68)	(275.45)	(1,707.10)	(2,839.22)	(3,713.46)
6	Paid-up Equity Share Capital						
	(Face value of Rs.10/- each)	1,954.93	1,954.93	1,954.93	1,954.93	1,954.93	1,954.93
7	Other Equity (including reserves)						(19,434.09)
8	(Loss) per equity share (Face value						
	of Rs.10/- each)						
	Basic and Diluted (In Rs.)	(1.52)	(1.75)	(1.42)	(8.74)	(14.53)	(19.00)

Notes :

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and nine months ended December 31, 2020, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results for the quarter and nine months ended December 31, 2020 is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (http://www.tatateleservices.com).
- The Hon'ble Supreme Court ('SC') pronounced its Judgement on October 24, 2019 ('Judgement'), dismissing the appeals of operators and allowing Department of Telecommunication's (DoT) appeal in respect of the definition of Gross Revenue ('GR') and Adjusted Gross Revenue ('AGR') as defined in the Unified Access Service License Agreement.As on March 31, 2020, TTML had provided Rs.2,423.37 crores towards LF, SUC, interest, penalty and interest on penalty as applicable arising out of the above SC judgement read with subsequent orders in this matter. Subsequently, on July 20, 2020, SC passed an order agreeing with the statement relating to recoverable amount, filed by DoT as part of modification application and further ordered that there cannot be any re-assessment or recalculation of this amount.On September 1, 2020, SC directed the Operators to pay 10% of the total outstanding amount claimed by DoT, on or before March 31, 2021 and the balance in installments commencing April 1, 2021 upto March 31, 2031 payable by 31st March of every year. As directed by the SC, TTML has furnished on September 28, 2020 an undertaking to make the payment of arrears as per the SC order. TTML has made payment of Rs.639.39 crores and will ensure ongoing compliance with the SC orders

Consequently, without prejudice and on prudence, during the half year ended September 30, 2020 TTML has recorded an incremental provision of Rs.827.28 crores to give effect to the differential amount between the amounts of AGR dues stated as final in the SC order as well as amounts for subsequent period, if any and the provision upto March 31, 2020. During the quarter ended December 31, 2020, TTML has continued to recognise interest on AGR obligations. The amount has been recorded in compliance with the accounting standards, strictly without prejudice to TTML's legal rights, claims, remedies and contentions available under law.

TTML along with Tata Teleservices Limited ('TTSL') on January 11, 2021 filed a joint application for direction/clarification of order dated September 1, 2020 wherein TTML and TTSL, inter- alia, have requested SC to allow TTML and TTSL to seek rectification of computational errors and erroneous disallowances in the amounts claimed by DoT. The said application is yet to be listed for hearing.

Exceptional items comprises of the following:

- (a) Restructuring cost of Nil for the nine months ended December 31, 2020 (Rs.4.46 crores for the quarter ended December 31, 2019, Rs.20.67 crores for the nine months ended December 31, 2019 and Rs.46.79 crores for the year ended March 31, 2020).
- (b) As at June 30, 2019, the Company had reviewed the recoverable amount of its CMB assets based on fair value less costs to sell and recorded Rs.184.47 crores as partial reversal of impairment recorded during the year ended March 31, 2018 and disclosed the same as an exceptional item for the nine months ended December
- (c) As on the Effective date of the Scheme (July 1, 2019), the Company has charged to profit and loss Rs.91.27 crores in compliance with Ind AS provisions on account of the following:
- i. Pursuant to the loan agreement dated June 29, 2019 executed between TTML and Tata Teleservices Limited ('TTSL'), TTML has borrowed Rs.825 crores from TTSL as per terms and conditions mentioned in the said agreement and measured the loan at its fair value and classified it between debt amounting to Rs.748.23 crores and equity amounting to Rs.76.77 crores. As at June 30, 2019, the carrying value of the debt component of the loan is Rs.749.41 crores at amortised cost using the EIR (Effective Interest Rate) method. On July 1, 2019, pursuant to the Scheme of arrangement, out of the said loan of face value Rs.825 crores, face value of loan amounting to Rs.818.06 crores (amortised cost Rs.743.11 crores) has been transferred on the same terms to BAL and the differential amount of Rs.74.95 crores (being adjustment arising out of Rs.76.77 crores recognised as equity on initial recognition), has been disclosed as an exceptional item for
- the nine months ended December 31, 2019. ii. Equity shares of BAL received by the shareholders of TTML pursuant to the Scheme of demerger of CMB has been recognised as distribution made by TTML to its Shareholders and has been measured at Rs.33.68 crores, being the fair value of BAL shares as on July 1, 2019, the Effective date of the Scheme, as against the fair value of BAL shares considered as per the Scheme (Rs.50 crores) and the differential amount of Rs.16.32 crores being fair value adjustment of the consideration to the Shareholders has been disclosed as an exceptional item for the nine months ended December 31, 2019.
- (d) Additional provision towards LF and SUC of Rs.779.81 crores for the nine months ended December 31, 2020 (Rs.Nil for the quarter ended December 31, 2020, Rs.13.04 crores for the quarter ended September 30, 2020, Rs.1,919 crores for the nine months ended December 31, 2019 and Rs.2,467.35 crores for the year ended March 31, 2020.) Also refer note 2.
- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on February 10, 2021 For and on behalf of the Board of Directors

N. Srinath Place : Mumbai (Director) Date: February 10, 2021 (DIN No. 00058133)

4.39 12.73 3.94 3.93 4.39 12.73

Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com and Company's website (www.gujpetronet.com) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on 10th February, 2021

The above results are in accordance with the Indian Accounting Standards(Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued

1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure

thereunder and other accounting principles generally accepted in India. Accordingly, previous period's figures have been reclassified/regrouped/restated, wherever necessary. For and on behalf of Gujarat State Petronet Limited

Place: Gandhinagar

Date: 10th February, 2021

Earnings Per share (EPS) a) Basic EPS (Rs.)

(face value of Rs. 10/- each

b) Diluted EPS (Rs.)

Anil Mukim, IAS Chairman & Managing Director

VOITH

VOITH PAPER FABRICS INDIA LIMITED

Registered Office: 113/114-A, Sector-24, Faridabad-121005, Haryana CIN: L74899HR1968PLC004895; Phone: +91 129 4292200; Fax: +91 129 2232072 E-mail: voithfabrics.faridabad@voith.com; Website: www.voithpaperfabricsindia.com

Statement of Unaudited Financial Results for the Third Quarter and Nine Months period ended on 31st December, 2020

SI. No.	Particulars	Quarter ended 31/12/2020 (Unaudited)	Nine months period ended 31/12/2020 (Unaudited)	Quarter ended 31/12/2019 (Unaudited)	Year ended 31/03/2020 (Audited)
1	Total Income from Operations (Net)	326.51	936.07	372.13	1,267.86
2	Net profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	106.57	273.67	103.12	342.20
3	Net profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	106.57	273.67	103.12	333.67
4	Net profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	79.85	204.78	76.05	245.42
5	Other Comprehensive Income for the period	0.43	1.47	(0.50)	(2.55)
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (Please refer Note 2 below)	80.28	206.25	75.55	242.87
7	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹10/- per share)	43.93	43.93	43.93	43.93
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)				2,296.58
9	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations):				
	1. Basic: (in ₹)	18.18	46.64	17.32	55.90
	2. Diluted: (in ₹)	18.18	46.64	17.32	55.90

The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchange (BSE Limited) under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These financial results were subjected to limited review by the Statutory Auditors of the Company, reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings

Full format of above extract of Financial Results, together with the Limited Review Report of the Statutory Auditors, is being filed separately with the BSE Limited. These documents are being made available under 'Investors Corner' link on Company's website at http://www.voithpaperfabricsindia.com and are also likely to be made available through 'Financial Results' link of 'Corporate Filings' section, under 'Corporates' link on the website of BSE Limited at http://www.bseindia.com

The above financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules thereunder. The Statutory Auditors of Voith Paper Fabrics India Limited ('the Company') have carried out limited review of the above results pursuant to Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended and have issued an unmodified review opinion.

> For Voith Paper Fabrics India Limited R. Krishna Kumar

Managing Director DIN - 05344619

Dated: February 9, 2021

Place: New Delhi

